

AeonX Digital Technology Limited (Formerly known as Ashok Alco-Chem Limited)

Reg. Off.: 12/13, Jeevan Udyog Building, 278, D. N. Road, Fort, Mumbai - 400 001. Tel: 022 6622 1700 Email: secrearial@aeonx.digital

CIN: L62099MH1992PLC069615 GSTIN: 27AAACA6876H1ZG

Date: 16th August, 2024

To, The Department of Corporate Services BSE Ltd. Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

Dear Sir/Madam,

Sub.: Newspaper Publication - Notice to the Members

Please find enclosed herewith a copy of Newspaper Publication of the Financial Results to the Members in the Newspapers viz. Free Press Journal & Navshakti.

This is for your information and record.

Thanking you,

Yours faithfully,

For AEONX DIGITAL TECHNOLOGY LTD.

KRUPAL UPADHYAY COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER

Encl: As above

Phone: 022 40026214 Website: tojindia in F-mail: ir@tojindia com

CIN: L28129MH1982PLC026917 Reg. Office: Plot No. J61, Additional MIDC Murbad, Thane - 421401, Maharashtra

UN-AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30.06.2024 (In Lakhs) Quarter ended **Particulars** June 30,2024 | March 31, 2024 | June 30,2023 | March 31,2024 | March 31,2023 Unaudited Unaudited Total Income from Operations 627.23 721.48 523.68 2,386.38 2,132.27 Profit/(Loss) before exceptional and extraordinary items and tax (40.58) (7.20)(140.28) -36.67 (20.94)Profit/(Loss) before extraordinary items and tax (167.10) (36.67) (20.94)200.34 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptiona 157.17 46.03 1.589.59 and/or Extraordinary items#) (20.94)(29.12)Total Comprehensive Income for the period [Comprising Profi (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive 157.17 46.43 1,589.59 (20.94)(28.72)Income (after tax)] 429.63 429.63 Equity Share Capital 429.63 429.63 429.63 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year (1.884.66) (1.931.09)1.931.09) (1,931.09)(3.52)B Earning per equity share of Rs. 10/- each : (Not Annualized) (0.07)3.70 (1) Basic & Diluted (0.05)0.47 0.11 (2) Restated (0.05)(0.07)0.47 0.11 3.70 9 Interest Service Coverage Ratio (In times) 0.27 0.80 0.29 0.96 0.39

at their meeting held on August 14, 2024. The Limited Review Report of Statutory Auditor is being filed with BSE and available on BSE website and Company website. The aforesaid results were reviewed by the audit committee of the board and subsequently taken on record by the board of directors of the Compan

. As per IND AS 12, Deferred Tax Assets has not been recognised in absence of company's reliable estimates on sufficient future taxable income This statement is as per Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

4. The entire operation of the Company relate only to one segment viz. polymer based multiple product. Hence Ind AS 108 is not applicable.

5. In accordance with Ind AS -115 - Revenue, GST is not included in Revenue from operations for the quarter ended 31st March 2024.

EPS is not annualised for quarterly results.

Figures of the previous year have been regrouped and rearranged whereever necessassary, to confirm with the figures for the current year/period There are no Invester Complaints as on 30th June 2024.

Date: 14th August, 2024 Place: Murbad, Thane

C-NTRUM

Mr. Bharat Chimanlal Parek Managing Director (DIN: 02650644

CENTRUM CAPITAL LIMITED

CIN: L65990MH1977PLC019986

Registered and Corporate Office: Level 9, Centrum House, C.S.T. Road, Vidyanagari Marg, Kalina, Santacruz (East), Mumbai - 400 098

Phone: 022 4215 9000; Email: secretarial@centrum.co.in; Website: www.centrum.co.in

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE/CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

(N5. III L							3. III Lakii3)	
			Standalone			Consolidated		
Sr.	[Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	
No.	Particulars	30/06/2024	30/06/2023	31/03/2024	30/06/2024	30/06/2023	31/03/2024	
		Un-Audited	Un-Audited	Audited	Un-Audited	Un-Audited	Audited	
1	Total income from Operations (net)	1,813.74	1,615.74	9,686.84	72,499.82	45,080.95	223,866.43	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items).	(1,535.54)	(1,783.29)	(5,143.06)	(12,528.89)	(6,846.28)	(10,895.45)	
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items).	(1,535.54)	(1,783.29)	(6,098.59)	(12,528.89)	(6,846.28)	(10,670.29)	
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional items).	(1,383.07)	(1,652.44)	(5,133.59)	(12,187.18)	(6,449.64)	(7,118.84)	
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	(1,381.83)	(1,651.20)	(5,135.14)	(12,182.17)	(6,441.01)	(7,259.46)	
6	Equity Share Capital	4,160.33	4,160.33	4,160.33	4,160.33	4,160.33	4,160.33	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of the previous year.		-	35,186.27			39,902.16	
8	Earning Per Share (of Rs.1 /- each) for continuing and discontinued operations) -							
	1. Basic :	(0.33)	(0.40)	(1.23)	(2.19)	(1.19)	(2.39)	
	2. Diluted :	(0.33)	(0.40)	(1.23)	(2.19)	(1.19)	(2.39)	

Date: August 14, 2024

a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Quarterly Financial Results is available on the websites of the company at www.centrum.co.in, besides the websites of BSE Limited (www.bseindia.com) and National Stoci Exchange of India Limited (www.nseindia.com)

) The above results were reviewed and recommended by the Audit Committee in its Meeting held on August 13, 2024 and approved by the Board of the Directors at its Meeting held on August 14, 2024.

Jaspal Singh Bindra Place : Mumbai **Executive Chairman**

BLACK B

Centrum Capital Limited

Black Box Limited Registered Office: 501, 5th Floor, Building No.9, Airoli Knowledge Park, MIDC Industrial Area, Airoli, Navi Mumbai - 400708

STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL	. RESULTS FOF	THE QUARTE	R ENDED 30 JI	JNE 2024			
(₹in Crores, unless otherwise stated							
		Quarter ended		Year ended			
Particulars		Unaudited		Audited			
i di tibulata	30/06/2024	31/03/2024	30/06/2023	31/03/2024			
Total income from operations	1,423.38	1,480.35	1,571.41	6,281.58			
Profit before impact of foreign currency transactions and translations, share of net profit / (loss) of investment accounted for using the equity method, exceptional items and tax	59.51	56.06	26.84	189.78			
Net profit for the period (before exceptional items and tax)	55.51	55.86	31.46	196.05			
Net profit for the period before tax (after exceptional items)	40.26	46.89	24.40	156.39			
Net profit for the period after tax (after exceptional items)	37.09	40.90	23.94	137.67			
Total Comprehensive Income for the period / year (net of taxes) - gain	64.14	72.90	34.11	184.35			
Earnings before interest, tax, depreciation & amortisation and other income (EBITDA)	114.31	124.61	91.89	430.80			
Paid-up equity share capital (face value of ₹ 2 each)	33.62	33.61	33.58	33.61			
Other equity as shown in the audited Balance Sheet				447.31			
Earnings per share of ₹ 2 each before exceptional items: Basic (in ₹) Diluted (in ₹)	3.11* 3.11*	2.97* 2.96*	1.85* 1.84*	10.56 10.54			
Earnings per share of ₹2 each after exceptional items: Basic (in ₹) Diluted (in ₹)	2.21* 2.20*	2.44* 2.43*	1.43* 1.42*	8.20 8.18			

Not annualised Notes:

- The above is an extract of the detailed format of consolidated financial results for the quarter ended on 30 June 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Regulrements) Regulations, 2015. The full financial results are available on the Stock Exchange's websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and Company's website (www.blackbox.com)
- 2. These consolidated Unaudited financial results (the 'Statement') have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34. Interim Financial Reporting ('Ind AS 34'), prescribed under section 133 of the Companies Act, 2013 (the 'Act'), and other accounting principles generally accepted in India and is in compliance with the presentation and disclosure requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended).

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2024

	(₹in Crores, unless otherwise state				
		Quarter ended		Year ended	
Particulars		Unaudited		Audited	
i dittoliara	30/06/2024	31/03/2024	30/06/2023	31/03/2024	
Total income from operations	84.18	103.69	84.28	386.65	
Loss before impact of foreign currency transactions and translations and tax	(2.63)	(10.37)	(0.74)	(1.98)	
Net loss for the period (before exceptional items and tax)	(2.63)	(10.02)	(0.46)	(1.11)	
Net loss for the period (after exceptional items and tax)	(2.58)	(14.24)	(0.50)	(14.98)	
Total Comprehensive Income for the period / year (net of taxes) - loss	(2.43)	(14.68)	(0.61)	(15.29)	
Earnings before interest, tax, depreciation & amortisation and other income (EBITDA)	(0.30)	(7.22)	2.30	0.37	
Paid-up equity share capital (face value of ₹2 each)	33.62	33.61	33.58	33.61	
Other equity as shown in the audited Balance Sheet				280.85	
Loss per share of ₹2 each:					
Basic (in ₹)	(0.15)*	(0.85)*	(0.03)*	(0.89)	
Diluted (in ₹)	(0.15)*#	(0.85)*#	(0.03)*#	(0.89)#	

* Not annualised Notes:

- The above is an extract of the detailed format of standalone financials results for the quarter ended 30 June 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial results are available on the stock exchange's websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and Company's website (www.blackbox.com).
- These standalone Unaudited financial results (the 'Statement') have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34, Interim Financial Reporting ('Ind AS 34'), prescribed under section 133 of the Companies Act, 2013 (the 'Act'), and other accounting principles generally accepted in India and is in compliance with the presentation and disclosure requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended).
 - # The effect of 366,000, 415,500 and 536,480 potential equity shares outstanding as at 30 June 2024, 31 March 2024 and 30 June 2023 respectively, is anti-dilutive and thus these shares are not considered in determining diluted loss per share.
 - The Statement has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 13 August 2024. The statutory auditors have carried out a limited review of this Statement

Place: Dallas, Texas, United States of America Date: 13 August 2024 CIN: L32200MH1986PLC040652

FOR AND ON BEHALF OF THE BOARD SANJEEV VERMA WHOLE-TIME DIRECTOR DIN: 06871685

बैंक ऑफ इंडिया Bank of India E-mail-kalwa_navimumbai@bankofindia_co_in Relationship beyond banking

KALWA BRANCH: Sanghavi Valley A-1 & A-2 Parsik Nagar, Kalwa (W) Thane 400605 Tel: 022-25414483/25399476

NOTICE FOR PUBLIC AUCTION OF PLEDGED GOLD JEWELLERY/ORNAMENTS/COINS

It is hereby brought to the notice of the following gold loan borrowers, their legal heirs, persons engaged in business of gold jewellery/ornaments/coins and general public that inspite of the repeated reminders/notices by the Bank, the following orrowers are not repaying their dues to the Bank.

Notice is hereby published that if they fail to deposit all their dues in their respective gold loan accounts (including up to date interest and all costs charges/expenses) by **03.08.2024 then from 11:00 A.M of 21.08.2024** their pledged gold jewellery/ ornaments/coins will be put up for public auction in the branch premises. For this, Bank shall not be held responsible for any inconvenience or damage caused to the concerned borrowers in this regard.

Persons interested to take part in the bidding should deposit **Rs. 500/- (Rupees Five** Hundred only) with the Branch Manager before the scheduled time/date towards earnest money. Persons having taken part in final bidding must be able to deposit full amount to the Bank within 48 hours, failing which their earnest money, deposited with the Bank will be forfeited. Bank reserves the right to cancel the auction without assigning any reasons in case, the bidding price so arrived at is observed to be low or inadequate. Further, if need be, Bank reserves the right to change the date, time or place of the above scheduled auction or cancel the same without assigning any reasons thereon.

	Account No	Name Of The Borrower	Address	Gross Weight of the Gold
	01216531 0000491	Mr. Sikandar Babu Shaikh & Mrs.Shabnam Sikandar Shaikh	3, Husaini Apartment, Old Belapur Road, Kalwa West -400605	165.640 Grams
ı				Sd/-

Branch Manager Bank Of India

Managing Director DIN: 08224794

TTI ENTERPRISE LIMITED

CIN: L67120WB1981PLC033771 Office No. 822, 8th Floor, 4, Synagogue Street, Kolkata-700001 Email: tti711@gmail.com Phone: +91 33 2210-9197 Web: ttienterprise.net

			Stand	alone	
SI. No.	Particulars	Quarter Ended 30-06-2024 (Unaudited)	Quarter Ended 31-03-2024 (Audited)	Quarter Ended 30-06-2023 (Unaudited)	Year Ended 31-03-2024 (Audited)
1 2	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and /or Extraordinary items#)	56.76	61.13	-35.60	28.63
3		56.76	61.13	-35.60	28.63
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	56.76	41.96	-35.60	22.64
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit/(loss) for the period (after tax) and other Comprehensive Income(after tax)	56.76	41.96	-35.60	22.64
6 7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year)	2540.44 0	2540.44 142.48	2540.44 0	2540.44 142.48
8		0.22	0.18	-0.14	0.09
	Diluted :	0.22	0.18	-0.14	0.09

The aforesaid financial results were taken on by the Board of Directors in the board meetings held on 13th Aug, 2024

The Statutory Auditors of the Company have carried out the limited review of the results of the quarter ended 30th June, 2024

. The Financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standard Ind-AS) prescribed under Section 133 of the Company Act, 2013, read with relevant Rules issued

The previous period figures have been regrouped wherever necessary.

There are no qualification in the Audit Report issued by the Auditor.

. The Company has One Segment only viz. Investment and Loan activities. Thus Segmen porting is not applicable. Figures for the quarter ended 31st March, 2024 is the balancing figures between audited figures respect of full financial year and the published year to date figures up to the third quarter of the

elevant financial vear. For and on behalf of the Board For TTI Enterprises Limited Sabu Thomas

IND Renewable Energy Limited.

(Formerly Known as Vakharia Power infrastructure Limited) (CIN: L40102MH2011PLC221715)
Registered office: 503, Western Edge II, Western Express High Way, Borivali (East), Mumbai, Maharashtra, 400066
Email: ind.renewable01@gmail.com • Website: www.vakharia.in

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED Quarter ended

	Quarter ended		
Particulars	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
	30-06-2024	31-03-2024	30-06-2023
Total income from operations	-	1.01	-
Net Profit/ (Loss) for the period (before Tax,	(5.09)	(29.78)	(1.16)
Exceptional and/or Extraordinary items)			
Net Profit / (Loss) for the period before tax	(5.09)	(29.78)	(1.16)
(after Exceptional and/or Extraordinary items)			
Net Profit / (Loss) for the period before tax	(5.31)	(26.22)	(1.16)
(after Exceptional and/or Extraordinary items)			
Total Comprehensive Income for the period	(5.31)	(26.22)	(1.16)
for the period [comprising profit/ (loss) for the			
period after tax and share in in profit/(loss) of			
joint venture and other comprehensive income			
(after tax)]			
Paid-up equity share capital (face value of	1,392.600	448.640	302.740
Re 10/- per share, fully paid up)			
Earning Per Share			
(For continuing operations)			
(a) Basic	(0.040)	(0.580)	(0.040)
(b) Diluted	(0.040)	(0.580)	(0.040)
Note:			

Note:

1. The above is an extract of the detailed format of Unaudited Fianancial Results for the Quarter ended 30th June 2024 filed with Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Fianancial Results for the Quarter ended 30th June 2024 is available on the website of the Stock Exchange, and on the website of the Company.

2. The above financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") notified under the Companies (Indian Accounting Standards) Rule, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) Rule, 2016, prescribed under section 133 of the Companies Act, 2013 ["the Act] read with relevant rules issued thereunder.

For IND Renewable Energy Limite

Date: 13.08.2024 Place: Mumbai

Abhay Gupta DIN: 02294699 Director बैंक ऑफ़ बड़ौदा

PARNAX LAB LIMITED

Registered Office: Gala No.114, Building No. 8, Jogani Industrial Complex, Chunabhatti, Mumbai - 400 022. [el: 022-68252525, Fax: 24057708, Email: compliance@naxparlab.com, Website: www.naxparlab.com CIN: L36912MH1982PLC027925

Extract Un-Audited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter Ended June 30, 2024

						(Rs. in Lacs)
Particulars	Standalone					
	Current	Corresponding	Current	Current	Corresponding	Current
	Quarter	Quarter	Year	Quarter	Quarter	Year
	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended
	30.06.2024	30.06.2023	31.03.2024	30.06.2024	30.06.2023	31.03.2024
Total Income from Operations (net)	383.27	124.71	797.54	5023.21	4898.62	18952.69
Net Profit/(Loss) from ordinary activities After Tax	104.99	6.65	182.35	398.68	332.88	962.48
Net Profit/(Loss) For The Period After Tax (After	104.99	6.65	182.35	398.09	332.23	960.92
Extraordinary items and Minority interest)						
Equity Share Capital	1148.56	1148.56	1148.56	1148.56	1148.56	1148.56
Reserves (Excluding revaluation Reserve as per	-	-	996.78	-	-	6008.70
latest Balance sheet as on 31st March, 2024)						
Earning Per Share (Before Extraordinary items)	0.91	0.06	1.95	3.47	2.90	8.38
(of Rs.10/- each) (Basic and Diluted)						
Earning Per Share (After Extraordinary items)	0.91	0.06	1.95	3.47	2.90	8.38
(of Rs.10/- each) (Basic and Diluted)						

The above is an extract of the detailed format of standalone and consolidated financial results for the guarter ended on June 30, 2024. filed with the stock exchange under regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of standalone and consolidated financial results for the quarter ended on June 30, 2024, are avaiable on stock exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.naxparlab.com)

For Parnax Lab Limited Binoy B. Shah **Managing Director & CFO** DIN NO: 00440880

(₹ In Lakhs)

(Rs. In Lacs)

Place: Mumbai Date: 14-08-2024

WINMORE LEASING & HOLDINGS LTD

Regd. Office: Ashiana 69-C Bhulabhai Desai Road Mumbai – 400 026 Tel. No.: 022-23686617; E-mail Id: ho@hawcoindia.com CIN No.: L67120MH1984PLC272432; Website: www.winmoreleasingandholdings.com

Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter ended 30-06-2024

		STANDALONE CONSOLIDATED			CONSOLIDATED		
Particulars	3 months ended 30/06/2024	3 months ended 30/06/2023	Year ended 31-03-2024	3 months ended 30/06/2024	3 months ended 30/06/2023	Year ended 31-03-2024	
	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited	
Total income from operations	6.81	5.82	26.54	2,444.68	2,020.98	15,472.52	
Net Profit/ (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(2.22)	1.38	(619.03)	458.60	429.43	1,673.83	
Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(2.22)	1.38	(619.03)	452.19	429.43	(1,393.59	
Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(2.58)	0.86	(621.26)	451.83	428.91	(1,395.82	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	27.06	68.30	(575.07)	481.47	496.35	(1,354.69	
Equity Share Capital	99.89	99.89	99.89	99.89	99.89	99.89	
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-		
Earnings Per Share (of ₹ 10 each) (for continuing and discontinued operations) Basic & Diluted (in ₹)	(0.26)	0.09	(62.19)	45.23	42.94	(139.73	

Note: 1) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results is available on the websites https://www.msei.in/index.aspx and on the Company's website www.minmoreleasingandholdings.com 2) The extract of results of the Company published on 14.08.2024 contained few errors. Accordingly the Company has republished the above results.

SAMYAK INTERNATIONAL LTD.

CIN: L67120MH1994PLC225907

Corporate Office: N-38 Saket Nagar Indore MP 452001 IN Ph.: +91-731-4218481

Regd. Office: 203-B, 2nd floor, A wing, Millionaire Heritage, SV Road, Nr Station, Andheri(w) B/H Andheri Market Mumbai MH 400058 IN Email: samyakinternationalltd@gmail.com, Website: https://samyakinternational.ir

Extract of Un-Audited Financial Results for the guarter ended June 30, 2024

ı			CONSO	LIDATED	
l	Particulars		Quarter Ended		
Sr. No.		30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024
NO.	(Refer Notes Below)	Un-Audited	Audited	Un-Audited	Audited
1.	Total Income from Operations	1215.35	2479.56	987.21	3861.83
2.	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or				
	Extraordinary items)	146.09	136.16	131.15	384.10
3.	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or				
	Extraordinary items)	146.09	133.45	131.15	381.39
4.	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or				
	Extraordinary items)	146.09	132.03	131.15	379.97
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss)				
	for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	146.09	451.11	131.15	699.05
6.	Equity share capital	624.72	624.72	624.72	624.72
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited				
	Balance Sheet of the previous year				6130.13
8.	Earnings per share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued				
	operations)-*				
	Basic:	2.34	2.11	2.10	6.08
ı	Diluted:	2.34	2.11	2.10	6.08
*F	PS is not annualized for the quarter ended 30.06.2024 and 30.06.2023				

*E	PS is not annualized for the quarter ended 30.06.2024 and 30.06.2023.						
l		STANDALONE					
l			Year Ended				
Sr.		30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024		
100.	(Refer Notes Below)	Un-Audited	Audited	Un-Audited	Audited		
1.	Total Income from Operations	401.85	1028.91	254.11	1259.14		
2.	Net Profit before Tax	20.56	16.44	3.39	30.52		
3.	Net Profit after Tax	20.56	15.12	3.39	29.20		

otes: 1. The above results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Baard of Directors of the Company at their meeting held on 14.08.2024 and the statutory auditors of the Company have also carried out Limited Review of the Unaudited results for the guarter ended on 30.06.2024 the current period.

3. The above financial results are available on Company's website https://samyakinternational.in/and also on the website of BSE . The Company is engaged in only one segment i.e. Trading. Hence Segment

For & on Behalf of Board of Directors Samyak International Limiter Sd

Date: 14.08.2024

Sunit Jai Managing Director DIN: 06924372

Bank of Baroda

egional Stressed Asset Recovery Branch MMWR, 6th floor, Baroda House, hind Dewan Shopping Centre, SV Road Jogeshwari(W) Mumbai-400102.

Corrigendum Corrigendum to Possession notice dt: 08-08-2024 published in Fress Press Journal (Pg.04) and Navashakti (Pg.23) dated 09-08-2024 with regards to name of Borrower & Guarantor should be read as Mr. Mohammed Hakeemuddin Vohra & Mr. Hakeemuddin

Sd/-Date: 14.08.2024 **Authorised Officer** Place: Mumbai Bank of Baroda

PUBLIC NOTICE All the concerned persons including bonafied residents, environmental groups, NGO's and others are herby nformed that the State Environment Impact Assessment Authority Maharashtra, has accorded

Environmental Clearance to M/s. Real

Gem Buildtech Pvt. Ltd. 702. Natrai.

M.V. Road Junction, W.E. Highway

Andheri East, Mumbai - 400 069

Maharashtra, for Proposed

development on 'Rustomjee Crown"

plot bearing F.P. No. 1043, TPS IV of

Mahim Division, Gokhale Road

(South), Dadar, Mumbai - 400028. EC

letter No. IA/MH/INFRA2/462374/2024

dated 01/08/2024. The copy clearance

letter is available with the Parivesh

portal and may also be seen on the

website of the Ministry of Environment

and Forests at https://parivesh.nic.in/

M/s. Real Gem Buildtech Pvt. Ltd.

702, Natraj. M.V. Road Junction,

Mumbai - 400 069, Maharashtra.

W.E. Highway, Andheri East,

Fazal Hussen Vohra in the Account of M/s.

ohra Dairy Farm.

AEONX DIGITAL TECHNOLOGY LIMITED

Regd. Office: 12/13, Jeevan Udyog Building, 278, Dr. D. N. Road, Fort, Mumbai - 400 001. Tel: 022-66221700 CIN - L62099MH1992PLC069615 Email: secretarial@aeonx.digital Website: www.aeonx.digital

Extract from the Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter ended June 30, 2024

(Rs. in Lakhs, except EPS)

		STANDALONE				CONSOLIDATED		
Sr. No.	Particulars	Quarter Ended 30-06-2024	Quarter Ended 30-06-2023	Year Ended 31-03-2024	Quarter Ended 30-06-2024	Quarter Ended 30-06-2023	Year Ended 31-03-2024	
		Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited	
1.	Total Income from Operations	272.19	350.31	1,201.67	648.53	783.20	3,431.24	
2.	Net Profit / (Loss) for the period							
	(Before tax, Exceptional and/or Extraordinary items)	55.51	5.28	123.93	79.63	(6.19)	253.62	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax							
	(After Exceptional and/or Extraordinary items)	55.51	5.28	237.14	79.63	(6.19)	366.83	
4.	Net Profit / (Loss) for the period after tax							
	(After Exceptional and/or Extraordinary items)	41.37	4.13	179.29	60.16	(3.32)	272.96	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss)							
	for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	42.62	4.13	180.05	61.41	(3.93)	269.58	
6.	Equity Share Capital	460.03	460.03	460.03	460.03	460.03	460.03	
7.	Earnings Per Share (of Rs.10/- each)							
	(for continuing & discontinued operations) Basic & Diluted	0.90	0.09	3.90	1.31	(0.07)	5.93	
NO	TES.							

- The aforesaid financial results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on 14th August, 2024.
- The Financial Results have been prepared in accordance with the Companies Accounting Standard Rules 2015 (IND AS) (as amended) prescribed under Section 133 of The Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 as amended.
- The Company has identified Information Technology business as its only primary reportable segment in accordance with the requirements of IND AS 108 Operating
- Segments'. Accordingly, separate segment information has not been provided. Figures for the previous period have been regrouped, wherever necessary, to correspond with figures of the current period.

For AEONX DIGITAL TECHNOLOGY LIMITED

MANAN SHAH **CHAIRMAN** (DIN: 06378095)

Place: Mumbai

Date : 14th August, 2024

Sd/-

मुळ अर्ज क्र. ९८५ सन २०२२

समन्स आयसीआयसीआय बँक लि.

विरुध्द

येझदी डी. पटेल

येझदी डी. पटेल ५०१, दिना बिल्डिंग, कंडोमिनियम, ५३. महर्षी कर्वे रोड, मरिन लाईन्स (पूर्व), मुंबई-800007

...अर्जदार

..प्रतिवादी

ज्याअर्थी ओ.ए. हा २६/१२/२०२३ रोजी सन्माननीय पीठासिन अधिकाऱ्यांसमोर सचीबद्ध केला होता.

ज्याअर्थी, सन्माननीय न्यायाधिकरणाने कपावंत होऊन रु. ९२.८९.२१३/-च्या कर्जासाठी तमच्याविरुट टाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(x) अंतर्गत सटर अर्जावर (ओए) समन्स/सचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज).

ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्सची बजावणी परिणामकारक होऊ शकली नाही आणि ज्याअर्थी न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी सन्माननिय बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे. ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत

(i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या ३० (तीस) दिवसांत कारणे दाखविण्यासाठी:

(ii) मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे;

(iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे.

(iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मनांची आणि/किंवा मळ अर्जाच्या अन. कमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री. भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत

(v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण प्रचा किंता अन्य प्रचा व प्रिलकती यांच्या विक्रीतुन रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तम्ही बांधील असाल व अशी विकी क्रकम अणा मनांतर तारण हित्रमंत्रंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे.

तुम्हाला ०८/११/२०२४ रोजी स. ११.०० वा. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर करण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत. कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सनावणी होऊन निकाल दिला जाईल

माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने सदर ०१ ऑगस्ट, २०२४ रोजी दिले

डीआरटी-॥, मुंबई

न्यायालय खोली क. दिंडोशी, मुंबई येथील सन्माननीय नगर दिवाणी आणि सत्र न्यायालयात वाणिज्यिक वाद क्र. ३३५/२०१९ वाद सादर रोजी : ०३/१२/२०१९

वाद दाखल रोजी : ०५/१२/२०१९ वाणिज्यिक न्यायालये, वाणिज्यिक विभाग आणि उच्च न्यायालय (संधारित) अधिनियम, २०१५ च्य कलम ६, दिवाणी प्रक्रिया, १९०८ च्या संहितेच आदेश V. r, १ अंतर्गत वाणिज्यिक विवादार्श संबंधित वादामधील जारी तडजोडीकरिता समन्स. आयसीआयसीआय बँक लि..

जिचे कॉर्पोरेट कार्यालय आहे आयमीआयमीआय बँक टॉवर्स, ४था मजला, साऊथ टॉवर, वांदे कल कॉम्प्लेक्स, वांदे (प.), मंबई- ४०००५१, द्वारा पीओए धारक श्रीम. शिल्पा वसंत निकम, वय ३४

विरुध्द टानिश खान

. हिणार खोली के ०६ १ला मजला सोमा हाऊस गीता विहार हॉटेल लेन लगत, सेंट थॉमस चर्चच्या पुढे, जुना सीएसटी रोड, कलिना व्हिलेज सांताकुझ, मुंबई-४०००२९ आणि येथे सुध्दा

अरविंद फॅशन्स लि., कॅल्विन क्लेन जिन्स १ र्थ अंबा सदन, ३२५, लिंकिंग रोड, खार (प.) ..प्रतिवार्द मंबई-४०००५२. ज्याअर्थी, उपरिनामित वादींनी तुमच्या विरुद्ध एका वाणिज्यिक विवादा संबंधात वाद दाखल केला असून याद्वारे तुम्हाला ह्या समन्स च्या बजावणीच्य ३० दिवसांत एक लेखी निवेदन सादर करण्याकरिता समन्य बजावण्यांत येते आणि जर ३० दिवसांच्य सदर कालावधीत लेखी निवेदन सादर करण्यांत तुम्ही कसूर केली तर, न्यायालयास योग्य वाटेल अशा किंमतीच्या प्रदानावर आणि लेखी कारणे नोंदवण्यासाठी जास्तीत जास्त समन्स च्य बजावणीच्या तारखेपासन १२० टिवसांपर्यंत न्यायालयाकडन विनिर्दिष्टीत केल्या जाईल अशा अन्य दिवशी लेखी निवेदन सादर करण्याची अनमती दिली जाईल. समन्स च्या बजावणीच्या तारखेपासन एकशेवीस दिवस संपल्यावर लेखी निवेदन साद करण्याचा अधिकार तुम्ही गमावून बसाल आणि न्यायालय नोंटीवर लेखी निवेटन घेण्याची अनमती देणार नाही:

(ए) की, प्रतिवादींना वसुली आणि/किंवा प्रदानापर्यंत वाद दाखल झाल्याच्या तारखेपासून मासिक आधारे २८ जानेवारी, २०१९ रोजीस दरसाल ११.६९% दराने त्यावरील पुढी व्याजासह निशाणी 'जे' अशा दाव्याच्या तपशिलानसार दिनांक ४ जानेवारी, २०१८ रोजीच्या महत्त्वाच्य अटी आणि शर्ती (येथील निशाणी 'ई (कॉली)) आणि दिनांक ४ जानेवारी, २०१८ रोजीच्या पतसुविधा अर्ज प्रपत्राच्या अंतर्गत रु ८,०९,९०७/ - (रुपये आठ लाख नऊ हजार नऊशे

सात मात्र) ची रक्कम चकती करण्यासाठी निर्देश

(बी) सदर वादाच्या खर्चाकरिता.

वादी त्यामुळे विनंती करतात:

तुम्ही वादाला उत्तर देण्यासाठी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी स. ११.०० वा. तुम्हाला व्यक्तीश किंवा वादाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सक्षम आणि रितसर माहिती असलेल्य प्लिडरदारे किंवा वादाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सक्षम अन्य व्यक्ती दारे सदर न्यायालयात हजर रहाणे आवश्यक आहे आणि पुढे तुम्ही तुमचा बचाव किंवा सेटऑफ करिता दावा किंवा प्रतिदावावर आधारित तुमचे अधिकार किंवा तुमच्या कब्जातील सर्व दस्तावेज सादर करणे आणि लेखी विवरणपत्राशी जोडलेल्या सचीतील असे दस्तावेज तमचा बचाव किंवा सेटऑफ करिता दावा किंवा प्रतिदावाच्या पष्ठचर्थ तमच्या कब्जातील किंवा अधिकारातील कोणतेही इतर दस्तावेज ज्यावर तुम्ही अवलंबुन आहात ते सादर करणे याद्वारे आवश्यक आहे माझ्या हस्ते आणि सदर सन्माननीय न्यायालयाच्य

शिक्क्याने दिले सदर दिनांक ११ डिसेंबर, २०१९

प्रबंधकांसार्त नगर दिवाणी न्यायालय दिंडोशं

सीलर सदर दिनांक ८ ऑगस्ट, २०१९ श्री. सचिन डागा आणि श्री. हेमांशु शिंदे वादींकरिता वकील, ५०२, नाहर बिझनेस सेंटर, चांदिवली स्टडिओ जवळ, पवई, मंबई-४०००७२.

फोन: ०२२–२८५७३८७०

सांकेतिक कब्जा सूचना

ICICI Bank

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्र. २०१-बी, २ रा मजला, रोड क्र. १,

वाक्षरीकारांनी आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील नमूद कर्जदारांना (दीवाण हाऊसिंग फायनान्स लि. द्वारे आयसीआयसीआय बँकेला देण्यात आलेल्या अभिस्तांकना अंतर्गत) डीएचएफएल आणि कर्जदार यांच्य दरम्यान झालेल्या कर्ज कराराला अनुसरुन गृहकर्ज सुविधा मंजूर करण्याच्या संदर्भात तारणाच्या अंमलबजावणीच्या संबंधातील मागणी सुचना जारी केली आहे. कर्जदारांनी सदरह रक्कम चुकती करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमद तारखे रोजीस सदरह अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सदरह नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकागचा वाप्प करू खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार अणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सतर्क करण्यात येते की. त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार कर नये आणि सदरह् मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या प्रभाराच्या अधीन राहील.

अ. क्र.	कर्जदाराचे नाव/कर्ज खाते क्रमांक (डीएचएफएल ओल्ड लॅन आणि आयसीआयसीआय न्यू लॅन)	मिळकतीचे वर्णन/ सांकेतिक कब्जाची तारीख	मागणी सूचनेची तारीख/ मागणी सूचनेतील रक्कम (रु.)	शाखेचे नाव					
٧.	भावेश दुर्लभभाई राठोड व दुर्लभभाई डी राठोड (ओल्ड डीएचएफएल लॅन क्र –११०००००१४८५ आणि न्यू आयसीआयसीआय लॅन क्र – क्यूझेङहीएसआय००००५०१९७८७)	फ्लॅट क्र. ३०९, ३रा मजला, सी विंग, इमारत क्र.३, प्रतिक ॲकॉर्ड, सर्वे क्र.४०, गव्हर्नमेंट हॉस्पिटल पुढे, गाव सोपारा नालासोपारा पश्चिम, तालुका वसई-४०१२०२/ऑगस्ट ०९, २०२४	एप्रिल २२, २०२४ रु. ४,३३,७४१/-	मुंबई					
वरील न	गरील नमूद कर्जदार/हमीदार यांना रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे ३० दिवसांची सूचना देण्यात येत आहे, अन्यथा सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या								

नियम ८ आणि ९ अंतर्गत तरतर्दीनसार सदर सचना प्रसिध्दी तारखेपासन ३० दिवसांच्या समामीनंतर गृहाण मिळकतीची विकी करण्यात येईल दिनांक : ऑगस्ट १४, २०२४ ठिकाण: मुंबई व वसई आयसीआयसीआय बँक लिमिटेड

(a) **PNb** Housing Finance Limited

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्स<u>मेंट ऑफ</u> सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी ॲक्ट) अंतर्गत पीएनबी हाऊसिंग फायनान्स कडे ्रप्रभारित स्थावर मालमत्तेच्या खाजगी कराराने विक्री मार्फत विक्रीची सूचना

भाशिष कामले, रेणू आशिष कामले आणि सागर डब्ल्यू. दहातॉंडे, राहणार ११२८, इस्टन अवे अपा., इस्टन अवे अपा., मुंबई, महाराष्ट्र–४०००६२, मुंबई, भारत (एचओय/टीएचए/०३१६/२७३७७६)

रचलानु रात्पर, एराच, १७४७च) पाखेचा पता: पीएनी हाऊसिंग पाचनास लिमिटेड, २०४, दुसरा मजला, देव कॉपॉरा, श्री गणेश मंदिर मार्ग, कॅडवरी जंक्शन, इस्टर्न एक्सप्रेस हायवे, ठाणे (पश्चिम), महाराष्ट्र – ४००६० ग्रिथिकृत अधिकाऱ्यांचा तपशील: नाव: सुधांशु पाठक, शाखेचा फोन क्र.: ०२२ ४३५३३२००

ई–मेल आयडी: sudhanshu.pathak@pnbhousing.com, मोबाइल क्र.:८८५०३५९४०४, लँडलाइन क्र.. (कार्यालय): ०२२ ४३५३३२००

म्नस्वाक्षरीकारांनी पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणन सरफैसी ॲक्ट.२००२ च्या कलम १३(४) अंतर्गत परिशिष्ट मिळकतीचा कब्जा घेतला जाहीर बोली मागव स्वाराचारपा गांदाना का कारण कारण है. या आज जानकार करने किस्सार अबर, १८०० जा करने १९०० जाना राज्य कर निकास करने वावाचे पूर्वीच से प्रयत्न अवशस्त्री झाले. त्यामुळे तमाम जनतेल कळिययात येते की, परिशिशत मृद्ध ताण मिळकत मिं 'की आहे तमें आहे तस्त्री' आणि ''जे आहे तस्त्री' जाणि ''जे आहे जसे आहे तस्त्री' आणि ''जे आहे जसे आहे ाने'' थकबाकीच्या वसुलीसाठी पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि. ला मान्य असलेल्या शर्तीवर खाजगी कराराने विक्रीसाठी उपलब्ध आहे, खाजगी कराराने मिळकतीच्या विक्रीसाठी ठळक अठ

ातीं खालीलप्रमाणे आहेत:
खाजगी कराराद्वरें विक्री ''जे आहे जेथे आहे तत्त्वाने'' आणे ''जे आहे जसे आहे तत्त्वाने'' असेल. त्यामुळे, कोणतीही जाहीर बोली मागविण्यात येणार नाही.
अशा खांदीदाराने मिळकतींच्या खरेदीसाठी प्रस्ताव स्वीकारत्वाच्या पुढील कामकाजाच्या दिवशी विक्री मोबदत्याच्या २५% आणि उवीरत रक्कम त्यानंतर १५ दिवसांत जमा करणे आवश्यक आहे.
खरेदीदारों अजीसह प्रस्ताव रक्कमेच्या १०% जमा करणे आवश्यक आहे जी वरील खंड (२) नुसार करावयच्या जमेच्या २५% सापेक्ष समायांत्रित करण्यात येहंल.
बरील खंड (२) अंतर्गत आवश्यक असलेल्या रक्कमेचा भाणा करण्यास कसूर केल्यास अजीसह जमा केलेली भरतेली १०% रक्कम काकेली जाईल.
पीएनबी हाउसिंस फायनानस्ता ज्ञात क्विंबा अज्ञात सर्व विद्यमान आणि भविष्यातील भारांसह विकली जात आहे. प्रापिकृत अधिकारी/तारण धनको कोणत्याही त्रयस्थ पक्षकारांचे

ामळकत पाएनचा हाजासर फायनान्सरा ज्ञात किंवा अज्ञात सव विद्यमान आण मावश्यावारा मारासह विकरा। जात आह. आपकृत आयकार/तारण धनका काणत्याहा त्रयस्य प्रवाकारा दावे (हक्क/बक्काबक्रीमार्टी कोण्याद्या सामा विद्यादा राहणार महित. खरेदीदाराने त्याच्या समाधानासाठी मिळकतीशी संबंधित (खाजगी कराराद्वारे विक्री अंतर्गत) सर्व संदर्भात रितसर तपास करणे आवश्यक आहे. खरेदीदार नंतरच्या तारखेस सदर संदर्भात प्राधिकृ

अधिकारी /तारण धनकोंच्या विरोधात कोणताही टावा करण्यासाठी हक्कटार गहणार नाहीत आवकारा तारण वनका च्या वयावात काणवाहा दावा करण्याताहा हक्ष्यर रहिणा नाहार. पीएनबीएचरण्यत्व ने कोणतेही कारण ने देता छोदरीचा कोणतीही प्रस्ताव नाकारण्याचा हक्ष राखुन ठेवला आहे. एकापेक्षा जास्त प्रस्तावांच्या बाबतीत, पीएनबीएचएफएल सर्वोच्च प्रस्ताव स्वीकारेल.

. इच्छक पक्षकार अधिक तपशील/स्पष्टीकरणासाठी आणि त्यांचा अर्ज सादर करण्यासाठी प्राधिकत अधिकाऱ्यांना संपर्क करु शकतात

. भिक्कतीच्या खरेदीच्या संदर्भातील मुद्राक शुरूक, नौदणी शुरूक आणि इतर खर्च, कर, ङयुटीज खरेदीदाराला भरावी लागतील १. विक्रत सिक्सी ऑक्ट/नियमांच्या तर्तुर्दीनुसार केली जाईल.

राखीव किंमत (रु.) (ज्या खाली मिळकत विकली जाणार नाही): रु. ४०,२९,०००/- (रुपये चाळीस लाख एकोणतीस हजार मात्र) <u>मिळकतीचे वर्णन:</u> ७०२, ७, क्लस्टर २.१२ कासा क्लेरा, बिंग ई, दि सेंटर डाऊन टाऊन, गाव खोनी आणि अंतेरली, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, कल्याण, ठाणे, महाराष्ट्र, भारत-४२१२०३ येथील स्पेशल टाऊनशीय प्रोजेक्ट. एकूण ७. ४०,२९,०००/– (रुपये चाळीस लाख एकोणतीस हजार मात्र)

पीएनबी हाऊसिंग फायनान्स करिता (प्राधिकत अधिकारी)



ठिकाण : ठाणे

अंबरनाथ जय-हिंद को-ऑप. बँक लि., अंबरनाथ

केंद्रीय कार्यालय :- ४२. लोकमान्य टिळक पथ, अंबरनाथ (प.) - ४२१ ५०१.

लिलाव सुचना स्थावर मिळकर्तीच्या विक्रीकरीता जाहीर लिलाव सुचना

सरफेसी ॲक्ट, २००२, सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट(एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या कलम ९ व ८ नुसार निम्नस्वाक्षरीकरांनी अंबरनाथ जय-हिंद को-ऑप. बँक लि., ४२, लोकमान्य टिळक पथ, अंबरनाथ-४२१ ५०१ च्या अधिकृत अधिकाऱ्यांनी सरफेसी ॲक्टच्या कलम १३(४) अन्वये खालील मिळकर्तीचा कब्जा घेतलेला आहे.

तमाम जनतेला कळविण्यात येत की, संबंधित अनुत्पादित खात्यासमोर थकबाकी रक्कम आर्थिक पूढील व्याज आणि अन्य प्रभाराच्या वसुलीकरीत खालील नमूद मिळकतीची विक्री सरफेसी ॲक्ट २००२ अन्वये 'जे आहे जेथे आहे' आणि 'जे आहे जसे आहे तत्वाने' येथील खालील विनिर्दिष्ट अटी आणि शर्तीवर बँकेद्वारे खालील नमूद तारखेस करण्यात येणार आहे

अनु.	कर्जदाराचे नाव	मिळकर्तीचे वर्णन	राखीव किंमत	इसारा अनामत	लिलावाची
豖.			(ফ.)	रक्कम(इएमडी) (रु.)	तारीख, वेळ आणि ठिकाण
9.	एंटरप्रायझेस	रुम नं. १०३, पहिला मजला, आरती दर्शन को-ऑप. हौ. सो., ब्लॉक नं. अ-१८, उल्हासनगर- ४२१ ००१. अंदाजे क्षेत्रफळ ४२३ रके. फूट(बांधीव)		হু. ৭০,০০০/-	दुपारी ४.०० वाजता

लिलावाच्या अटी आणि शर्ती:-

- सदर स्थावर मालमत्तांचा लिलाव दि. १७ सप्टेंबर, २०२४ रोजी अंबरनाथ जय-हिंद को-ऑप. बँक लि., प्लॉट नं. ४२ लोकमान्य टिळक पथ. अंबरनाथ(प.) येथे वरील वेळेप्रमाणे घेण्यात येईल. बोलीदारांनी लिलावात सहभागी होण्याच्या अटीनुसार अंबरनाथ येथे देय अधिकृत अधिकारी, अंबरनाथ जय-हिंद को-ऑप. बँक लि. च्या नावे इसारा अनामत रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट अथवा रोख जमा करणे आवश्यक आहे. इसर रक्कमेवर व्याज देय नाही.
- उच्चत्तम बोलीदाराने लिलावाच्या तारखेस पुढील २४ तासांत प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे लिलाव रकमेच्या २५: रक्कम जमा करणे आवश्यक आहे. इसर रक्कम समायोजित करण्यात येईल. लिलावाची उर्वरीत ७५% रक्कम बोली रवीकारल्यापासून १५ दिवसांत(प्राधिकृत अधिकारी खत:च्या निर्देशाने ३० दिवसांची पुढील वाढ देऊ शकतात). कसूर केल्यास अगोदर जमा केलेली रक्कम जप्त करण्यात येईल
- निम्नस्वाक्षरीकारांनी कोणतेही कारण न देता बोली नाकारणे आणि/किंवा लिलाव रद्द/पुढे ढकलण्याचा हक्क राखून ठेवला आहे.

विक्री तारण धनको बँकेच्या निश्चितीच अधीन होईल.

- नोंदणी, मुद्रांक शुल्क/कर इ. सह सर्व प्रभार खरेदीदाराने भरायचे आहेत.
- त्यांची थकबाकी संपूर्ण चुकती न केल्यास वरील नमूद तारखेस लिलाव करण्याबाबत वरील सदर कर्ज खात्याचे कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना सुध्दा सदर सूचना आहे.
- तारण धनको सदर उद्घोषणातील कोणतीही चूक, चुकीचे विवरण किंवा वगळण्याकरीता जबाबदारी राहणार नाहीत. लिलावदारांना लिलावच्या अटी आणि शर्ती लिलावाच्या ठिकाणी सूचित करण्यात येतील.
- तेच्या निरीक्षणसाठी/पाहणीसाठी श्री. महेंद्र क

recovery@jaihindbank.com यावर संपर्क करावा. दिनांक :- १३/०८/२०२४

अधिकृत अधिकारी अंबरनाथ जय-हिंद को-ऑप बँक लि., अंबरनाथ

RELIANCE

रिलायन्स पॉवर लिमिटेड

सीआयएन: एल४०१०१एमएच१९९५पीएलसी०८४६८७ नोंदणीकृत कार्यालय: रिलायन्स सेंटर, तळ मजला, १९, वालचंद हिराचंद मार्ग, बलार्ड इस्टेट, मुंबई- ४०० ००१. दू.: ९१ २२ ४३०३१००० फॅक्सः ९१ २२ ४३०३३१६६

वेबसाईट: www.reliancepower.co.in, ईमेल: reliancepower.investors@relianceada.com ए. जून ३०,२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

				रु. लाखांत
अ.	तपशिल	संपलेर्ल	तिमाही	संपलेले वर्ष
क्र.		३० जून,	३० जून,	३१ मार्च,
		2058	२०२३	२०२४
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	प्रवर्तनातून एकूण महसूल	२,०६,९१८	१,९५,१२३	८,२६,०२३
2	कालावधीकरिता अपवादात्मक बाबी आणि करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	(७,२९०)	(२२,३९७)	(१,८१,४३०)
ş	कालावधीकरिता कर पूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बार्बीनंतर)	(७,२९०)	(२२,३९७)	(१,८५,४३५)
8	कालावधीकरिता करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	(९,७८५)	(२९,६३१)	(२,०६,८३८)
ч	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	(९,८१६)	(२९,१५८)	(२,०६,५२२)
ξ	भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १० ची सममुल्य)	४,०१,६९८	३,७३,५२१	४,०१,६९८
G	प्रति समभाग प्राप्ती (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १० चे) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)			
	(ए) मूलभूत (रु.)	(0.788)	(6.68)	(५.४५८)
	(बी) सौम्यिकृत (रु.)	(0.788)	(6.68)	(५.४५८)
	(संप्रलेल्या तिमाही साठी अवार्षिक)			

बी. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलिप्त वित्तीय निष्कर्षांचा उतारा

				रु. लाखात			
अ.	तपशील	संपलेली	तिमाही	संपलेले वर्ष			
क्र.		३० जून,	३० जून,	३१ मार्च,			
		2028	२०२३	२०२४			
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित			
१	प्रवर्तनातून एकूण महसूल	२,५४४	२,९८९	१०,९६३			
2	कालावधीकरिता अपवादात्मक बाबी आणि करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	२०६	(१,७१४)	(६,१७९)			
3	कालावधीकरिता कर पूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	२०६	(१,७१४)	४,८९५			
Х	कालावधीकरिता करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	२०६	(१,७१४)	४,८९५			
ų	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा)	२०६	(१,७१४)	१३,९६७			
Ę	भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १० ची सममुल्य)	४,०१,६९८	३,७३,५२१	४,०१,६९८			
હ	राखीव (पुनर्मूल्यांकीत राखीव वगळून)			५,३८,०१७			
۷	सिक्युरिटी प्रिमियम अकाऊंट			११,२४,४७३			
٩	नेट वर्थ	१३,७६,०२९	१४,१५,९७३	१३,७६,६६७			
१०	थकीत कर्ज			४,१९,९८३			
११	डेब्ट इक्विटी रेशो	0.38	٥.३८	0.38			
१२	प्रति समभाग प्राप्ती (दर्शनी मूल्य रु. १० प्रत्येकी)						
	(अखंडीत आणि खंडीत कामकाजासाठी)						
	मूलभूत-	0.004	(०.०४६)	0.830			
	सौम्यिकृत	0.004	(०.०४६)	0.823			
	(संपलेल्या तिमाही साठी अवार्षिक)						
१३	भांडवल विमोचन राखीव	_	-	-			
१४	डिबेंचर विमोचन राखीव	४,६८३	४,६८३	४,६८३			
१५	डेब्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो	0.34	0.40	0.32			
१६	इंटरेस्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो	9.99	०.५७	१.१४			
सी. ३	ग्रुपचे एकत्रित वित्तीय निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३		नीज (इंडियन अक	गऊंटिंग स्टँडर्डस)			
	रूल्स. २०१५ (इंड एएस) च्या अनुषंगाने बनवले आहेत.						

रूल्स, २०१५ (इंड एएस) च्या अनुषगाने बनवले आहेत. डी. वरील माहिती म्हणजेच सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत ऑगस्ट १४, २०२४ रोजी स्टॉक एक्सचेंजेस कडे सादर केलेल्या अलिप्त आणि एकत्रित अशा दोन्ही तत्वावर काढलेल्या जून ३० २०२४ रोजी संपलेल्या तिमाही साठीच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. जून ३०, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही साठी च्या वित्तीय निष्कर्षांचे (अलिप्त आणि एकत्रित) संपर्ण विवरण कंपनीची वेबसाईट www.reliancepower.co.in वर आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईट www.bseindia.com आणि www.nseindia.com

SEE State Bank of India

स्ट्रेस्ड ॲसेट्स रिकव्हरी शाखा, मुंबई (०५१६८) : दि इंटरनॅशनल बिल्डिंग, ६वा मजला, १६ महर्षी कर्वे रोड, चर्चगेट, मुंबई - ४०००२०. दुरध्वनी: ०२२-२२०५३१६३/६४/६५

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(४) अन्वये मिळकतीच्या प्रत्यक्ष कब्जा संबंधित सूचनेचे प्रकाशन

सुचना याद्वारे देण्यात येते की, सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एम्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ९ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सद्ररहू सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत रक्कम अदा करण्यासाठी त्यांना बोलाविण्यासाठी प्रत्येक खात्यासमोर नमूट आणि यानंतर दिलेल्या तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली होती.

सदरह् कर्जदार यांनी रक्कम अदा करण्यास कसूर् केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी प्रत्येक खात्यासमोर नमूद केलेल्या तारखेस सदरह् ॲक्टच्या नियम ९ सहवाचता सदरह् अधिनियमाच्या कलम १३(४) अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष करूना घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, सदरह मिळकतीच्या देवधेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीच्या देवधेवीचा कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रक्कम आणि

तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतर्टीकडे कर्जदार/हमीदारांचे लक्ष वेधन घेतले जात आहे

П	खाते/कर्जदाराचे नाव	मिळकतीच्या	गहाण मिळकतींचे वर्णन	मागणी सूचनेची	प्रत्यक्ष कब्जाची	थकबाकीची रक्कम
Ш	आणि पत्ता	मालकाचे नाव		तारीख	तारीख	
П	श्री. कासिफ साबित अली	श्री. कासिफ	फ्लॅट क्र ६०३, ६वा मजला, विग-एफ, ग्रॅण्डुअर, 'दि	३०.०६.२०२३	०९.०८.२०२४	ৼ. ३१,७०,८२१.००/ -
	बी-००१, माहेर सीएचएस लि., शीतल शॉपिंग	साबित अली	रिट्रिट' दूरशेत, खालापूर, रायगड- ४१०२०३.			(रुपये एकतीस लाख सत्तर हजार आठशे
Ш	सेंटर जवळ, खारेगाव, बीपी रोड, भायंदर (पूर्व),					एकवीस मात्र) ०८.०८.२०२४ रोजीस
Ш	ठाणे– ४०११०५					आणि त्यावरील
П						पुढील व्याज आणि इतर प्रभार, खर्च इ.
Γ	दिनांक : १४.०८.२०२४					सही/- प्राधिकृत अधिकारी,

लदाम अफोर्डबल हाऊसिंग लि.

नों. कार्यालय : लदाम हाऊस, सी-३३, आयटीआय समोर, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे (प) - ४००६०४, दू.क्र. ०२२-७१९९००० ईमेल आयडी : compliances@ladam.in, वेबसाईट : www.ladamaffordablehousing.com

सीआयएन : एल६५९९०एमएच१९७९पीएलसी०२१९२३ [सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स, २०१५ चे रेग्युलेशन ४७(१) (बी)]

							रु. लाखा			
			अलिप्त		एकत्रित					
आ. क्र.	तपशील	३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी	३१.०३.२०२४ रोजी संपलेले मागील वर्ष	३०.०६.२०२३ रोजी संपलेले मागील वर्षात संलग्न ३ महिने	रोजी संपलेल्या	३१.०३.२०२४ रोजी संपलेले मागील वर्ष	३०.०६.२०२३ रोर्ज संपलेले मागील वर्षात संलग्न ३ महि			
		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)			
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२.७७६	१५.२६३	२.१५१	7.७७६	१०४.१६५	३.००१			
?	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्व #)	-६.१२७	-88.880	-4.884	-६.१४०	-८.२५१	-8.490			
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर#)	-६.१२७	-११.९२०	-4.884	-६.१४०	-८.२५१	-8.490			
Х	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनतर#)	-६.१२७	-११.९२०	-4.884	-६.१४०	-9.788	-8.490			
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर धरून)	-4.838	-११.५५२	-4.879	768.3-	-८.९१५	-8.46			
ε	समभाग भांडवल	९१५.२३	९१५.२३०	984.730	९१५.२३०	९१५.२३०	984.73			
O	मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्यानुसार राखीव (पुनमूल्याँकित राखीव वगळून)									
۷	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. ५/- चे) (अखंडित व खंडीत कामकाजासाठी)									
	मुलभूत :	(6.033)	(०.०६५)	(0,030)	(860.0)	-०.०५१	(०.०२५			
	सौम्यिकृत :	(\$\$0.0)	(०.०६५)	(0,030)	(860.0)	-०.०५१	(०.०२५			

ठिकाण : मुंबई

टापा : ए) वरीत माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेयुलेशन्स, २०१५ च्या रेयुलेशन ३३ अन्वये स्टॉक एक्स्चेंजंस कडे दाखल केलेल्या तिमाही अलिम व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा उतारा आहे. तिमाही अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट www.bseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.ladamaffordablenousing.com वर उपलब्ध आहे.

nousing.com वर उपलब्ध आह. बी) लेखा घोगातील बदलांमुळे निबोठ सी) लेखा घोगातील बदलांमुळे निबोठ निवळ नफा/तोटा, एकूण सर्वसमावेशक उत्पन्न किंवा अन्य कोणत्याही संबंधित बार्बीवरील परिणाम तळटीपेच्या स्वरूपात कळवला जाईल सी) # –अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी प्रयोज्य असेल त्याप्रमाणे इंड-एएस रुत्स/एएस रुत्स नुसार नफा आणि तोटा विबरणांत समायोजित केल्या आहेत.

लदाम अफोर्डेबल हाऊसिंग लिमिटेड सार्ठ

दिनांक : १३.०८.२०२४ सुमेश अगरवात ठिकाण : ठाणे डीआयएन : ००३२५०६३



व्हीआयपी क्लोदींग लिमिटेड

नोंदणीकत कार्यालयः सी-६, रोड क्र. २२, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३. वेबसाईट : www.vipclothing.in, ई-मेल आयडी: investor.relations@viporg.com,

दुरध्वनी क्र.: ९१-२८२५७६२४, २८२५ ७६२७, फॅक्स : ९१-२२-२८३७ १०२३ सीआयएन:एल१८१०१एमएच१९९१पीएलसी०५९८०४

(रू. लाखांत)

स्टेट बँक ऑफ इंडिया

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही साठी अलेखापरिक्षित (अलिप्त) वित्तीय निष्कर्षाचा उतारा

3	अ.	तपशिल		संपलेली तिमाही		
3	क .		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
			३०.०६.२०२४	39.03.7078	३०.०६.२०२३	39.03.7078
Г	१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	५,०२५.५७	३,२४७.६९	५,३७५.८८	१८,३७०.६७
	?	सर्वसाधारण कामकाजातून करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	२३.४८	(७३९.९९)	६०.५१	(१,२६५.१२)
	Ŋ	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अनन्यसाधारण बार्बीनंतर)	२३.४८	(७३९.९९)	६०.५१	(१,२६५.१२)
	γ	समभाग भांडवल	१,६५१.९३	१,६५१.९३	१,६५१.९३	१,६५१.९३
	ч	राखीव (मागील वर्षांच्या ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकीत राखीव वगळून)	-	-	-	१२,१८०.६०
Г	ξ	प्रति समभाग प्राप्त (अनन्यसाधारण बाबींपूर्वी) (दर्शनी मूल्य रू. २/- प्रत्येकी)				
		ए) मूलभूत :	۶٥.٥	(०.९०) (०.९०)	0.09	(१.५३) (१.५३)
		बी) सौम्यिकृत :	۶٥.٥		0.06	
Г	O	प्रति समभाग प्राप्त (अनन्यसाधारण बाबींनंतर) (दर्शनी मूल्य रू. २/- प्रत्येकी)				
		ए) मूलभूत :				
		बी) सौम्यिकृत :	€0.0	(०.९०) (०.९०)	0.09	(१.५३) (१.५३)
			۶٥.٥		0.09	

१) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजेसकडे सादर केलेल्या जुन ३०, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही साठी वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. जून ३०, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही साठी अलिप्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंज वेबसाईटस (www.nseindia.com आणि www.bseindia.com) वर आणि त्याचप्रमाणे कंपनीची वेबसाईट www.vipclothing.in वर उपलब्ध आहे.

२) वरील निष्कर्षाना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकीत केले आणि संचालक मंडळाने ऑगस्ट १४, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत मंजुर केले

Frenchie

व्हीआयपी क्लोदींग लिमिटेडसाठी

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

दिनांक : ऑगस्ट १४, २०२४

ठिकाणः मंबर्ड







AEONX DIGITAL TECHNOLOGY LIMITED

Regd. Office: 12/13, Jeevan Udyog Building. 278, Dr. D. N. Road. Fort. Mumbai - 400 001. Tel: 022-66221700 CIN - L62099MH1992PLC069615 Email: secretarial@aeonx.digital Website: www.aeonx.digital

Extract from the Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter ended June 30, 2024

			STANDALONE			CONSOLIDATED		
Sr. No		Quarter Ended 30-06-2024	Quarter Ended 30-06-2023	Year Ended 31-03-2024	Quarter Ended 30-06-2024	Quarter Ended 30-06-2023	Year Ended 31-03-2024	
		Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited	
1.	Total Income from Operations	272.19	350.31	1,201.67	648.53	783.20	3,431.24	
2.	Net Profit / (Loss) for the period							
	(Before tax, Exceptional and/or Extraordinary items)	55.51	5.28	123.93	79.63	(6.19)	253.62	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax							
	(After Exceptional and/or Extraordinary items)	55.51	5.28	237.14	79.63	(6.19)	366.83	
4.	Net Profit / (Loss) for the period after tax							
	(After Exceptional and/or Extraordinary items)	41.37	4.13	179.29	60.16	(3.32)	272.96	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss)							
	for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	42.62	4.13	180.05	61.41	(3.93)	269.58	
6.	Equity Share Capital	460.03	460.03	460.03	460.03	460.03	460.03	
7.	Earnings Per Share (of Rs.10/- each)							
	(for continuing & discontinued operations) Basic & Diluted	0.90	0.09	3.90	1.31	(0.07)	5.93	

- 1. The aforesaid financial results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on 14 "August, 2024.
- 2. The Financial Results have been prepared in accordance with the Companies Accounting Standard Rules 2015 (IND AS) (as amended) prescribed under Section 133 of The
- Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 as amended. The Company has identified Information Technology business as its only primary reportable segment in accordance with the requirements of IND AS 108 Operating
- Segments'. Accordingly, separate segment information has not been provided. Figures for the previous period have been regrouped, wherever necessary, to correspond with figures of the current period.

For AEONX DIGITAL TECHNOLOGY LIMITED Sd/-MANAN SHAH

Place: Mumbai Date: 14th August, 2024

CHAIRMAN (DIN: 06378095)